

प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.२ मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्रमांक: फवियो-२०२०/प्र.क्र. १३/१०-अे

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, विस्तारभवन, मुंबई-४०० ०३२.

तारीख: १२ जून, २०२०.

वाचा :-

- १) केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पत्र क्र. १३०१५/०३/२०१६-क्रेडीट २, दि. २८ /०९/ २०१८
- २) शासन निर्णय क्र. प्रपिवियो-२०१९/प्र. क्र. ०१/११-अे, दि. १२ जुलै, २०१९
- ३) शासन निर्णय क्र. प्रपिवियो-२०१९/प्र. क्र. ०१/११-अे, दि. ०६ ऑगस्ट, २०१९
- ४) केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पत्र क्र. १३०१५/०२/२०१५-क्रेडीट-११, दि. २८ फेब्रुवारी, २०२०
- ५) केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पत्र क्र. १३०१७/०४/२०२०- क्रेडीट-११, दि. २२ एप्रिल, २०२०
- ६) राज्यस्तरीय पिक विमा समन्वय समितीच्या दिनांक ०४/०६/२०२० रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त.
- ७) आयुक्त कृषि यांचे पत्र क्र. जा.क्र. कृआ/मुसां/पुहआफपिवियो/१३४४९/२०२०, दि. ०१ जून, २०२० .
- ८) शासन निर्णय क्रमांक: फवियो-२०२०/प्र.क्र. १३/१०-अे दि. ०५ जून २०२०
- ९) आयुक्त कृषि यांचे पत्र क्र. जा.क्र. सां.११/पुहआफपिवियो/१४१२९/२०२०, दि. ११ जून, २०२०

प्रस्तावना :-

कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकांचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल. त्यासाठी राज्यात प्राधान्याने सदरची योजना राबविण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना राबविणे शासनाच्या विचाराधीन होते. पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु व लिंबू या ६ फळपिकांसाठी १८ जिल्ह्यांमध्ये तसेच आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष व प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी या ८ फळपिकांसाठी २३ जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून राबविण्यासाठी उक्त संदर्भ ८ अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा समुह क्र. २ मधील उर्वरीत ७ जिल्ह्यांमध्ये मृग व आंबिया बहारामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे.

शासन निर्णय :-

प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या तीन वर्षासाठी जिल्हा समुह क्र. २ मधील बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे व हिंगोली या ७ जिल्ह्यांमध्ये मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु व लिंबू या ६ फळपिकांसाठी व आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी व द्राक्ष या ७ फळपिकांकरिता लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या तीन वर्षांमध्ये सहपत्र -१ मध्ये नमूद केलेल्या जिल्ह्यांमधील तालुक्यातील महसूल मंडळात सहपत्र - २ मध्ये निर्धारित केलेल्या हवामान धोक्यानुसार लागू करण्यात येत आहे.

राज्यात मृग व आंबिया बहार सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या तीन वर्षांमध्ये सदरची योजना खाली नमुद केलेल्या विमा कंपनीकडून संबंधित जिल्हा समुहामध्ये राबविण्यात येईल.

जिल्हा समुह क्र.	जिल्हे	विमा कंपनीचे नांव व पत्ता
२	बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे व हिंगोली	भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्चेंज टॉवर्स, २० वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट मुंबई - ४०००२३ टोल फ्री क्र. : १८००११६५१५ दूरध्वनी क्र. ०२२ - ६१७१०९१२ ई-मेल - mhwbcis@aicofindia.com

सदर योजनेच्या अमल बजावणीसाठी या पुर्वी निर्गमित करण्यात आलेल्या दि. ०५ जून २०२० च्या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील.

केवळ जिल्हा समुह क्र. २ साठी मृग बहारामधील संत्रा, मोसंबी व लिंबू या फळपिकासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा प्रस्ताव सादर करावयाची अंतिम मुदत सन २०२० या वर्षासाठी दि. २४ जून २०२० राहिल. तथापि सन २०२१ व २०२२ या वर्षासाठी सदर संत्रा, मोसंबी व लिंबू या फळपिकाची अंतिम तारीख दि. १४ जून असेल.

सदर शासन निर्णय मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखालील दिनांक ०४/०५/२०२० व ०४/०६/२०२० रोजी झालेल्या राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या सभेत दिलेल्या मंजूरीनुसार व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.

भारतीय कृषि विमा कंपनी मार्फत योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानासाठी राज्य शासनाच्या हिस्सा पोटी देय होणारी रक्कम खालील लेखाशिर्षा खालील अर्थ संकल्पीय तरतुदीतुन भागविण्यात यावी.

मागणी क्रमांक डी- ३
लेखाशिर्ष २४०१ - पीक संवर्धन
११० (दोन) पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, राज्य योजना,
(००) (०७) पुनर्रचित हवामान आधारीत पिक विमा योजना
(२४०१ ९४०२), ३३ अर्थसहाय्य

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यते नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२००६१२१७३६०३५४०१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सहपत्र: परिशिष्ट.

(बा. कि. रासकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
२. मा.मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव
३. मा.राज्यमंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव
४. मा. विरोधीपक्षनेता, विधानसभा, विधानमंडळ, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
५. मा. विरोधीपक्षनेता, विधान परिषद, विधानमंडळ, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
६. मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक
७. मा.अप्पर मुख्य सचिव (कृषि) यांचे स्वीय सहाय्यक

८. मा.अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
९. मा.अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
१०. प्रधान सचिव (महसूल व वन), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
११. सचिव (सहकार), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
१२. सचिव, कृषि मंत्रालय, भारत सरकार (कृषि व सहकार विभाग) कृषि भवन, नवी दिल्ली (पत्राने)
१३. सचिव, वित्त मंत्रालय, भारत सरकार (वित्त विभाग) (विमा) नवी दिल्ली (पत्राने)
१४. संचालक, पिक विमा भारत सरकार, कृषि मंत्रालय, कृषि व सहकार विभाग, नवी दिल्ली.
१५. आयुक्त कृषि, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
१६. विभागीय व्यवस्थापक, भारतीय कृषि विमा कंपनी मर्यादित, नवीन स्टॉक एक्सचेंज बिल्डींग, २० वा मजला, दलाल स्ट्रीट, मुंबई-४०० ०२३
१७. संचालक लेखा व कोषागारे, मुंबई
१८. सर्व विभागीय आयुक्त,
१९. अधिदान व लेखा अधिकारी, लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई - ३२.
२०. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
२१. महाव्यवस्थापक, महाराष्ट्र नागरी बँका ९ नगीनदास रोड, मुंबई-२३
२२. महाव्यवस्थापक, नाबार्ड, पुनम चेंबर, शिवसागर इस्टेट, वरळी, मुंबई
२३. महालेखापाल (लेखा परीक्षा / लेखा व अनुज्ञेयता) मुंबई / नागपूर
२४. विमा संचालक, म्हाडा इमारत, पहिला मजला, बांद्रा पूर्व, मुंबई
२५. संचालक, माहिती आणि प्रसिध्दी (प्रसिध्दीसाठी) मंत्रालय, मुंबई
२६. संचालक, फलोत्पादन, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-०५
२७. संचालक, फलोत्पादन मृद संधारण, नियोजन, विस्तार व प्रशिक्षण, साखर संचालक, मुख्य सांख्यिक, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ०५.
२८. मुख्य सांख्यिक, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१
२९. सर्व जिल्हाधिकारी,
३०. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी,
३१. सर्व व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,
३२. सर्व विभागीय कृषि सह संचालक, महाराष्ट्र राज्य,
३३. उप महाव्यवस्थापक, नाबार्ड, पुनम चेंबर, ५४ वेलस्ली रोड, शिवाजीनगर, पुणे-५
३४. सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, ९ नगीनदास रोड, मुंबई- २३
३५. मुख्य अधिकारी, सेंट्रल फायनान्स एजन्सी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, ९ नगीनदास रोड, मुंबई- २३
३६. मुख्य अधिकारी, ग्रामीण नियोजन व पत विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई
३७. व्यवस्थापक, महाराष्ट्र बँक १५०१, शिवाजीनगर, पुणे-५
३८. सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
३९. सर्व सहसचिव / उपसचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई ०३२
४०. उपसचिव, नियोजन विभाग (कार्या.१४३१) / वित्त विभाग (व्यय-१)
४१. उपसचिव (अर्थसंकल्प), उपसचिव (१२अ), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय मुंबई - ०३२
४२. निवडनस्ती - १० अ.

सहपत्र - १

सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ साठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना राबविण्याकरिता प्रस्तावित जिल्हे, तालुके व महसूल मंडळाची यादी.

(मृग बहार)

अ.क्र.	पीक	जिल्हे	तालुका	महसूल मंडळ
१	चिकू	औरंगाबाद	औरंगाबाद	कांचनवाडी, करमाड, हर्सुल
	चिकू	औरंगाबाद	कन्नड	नाचनवेल, करंजखेडा.
	चिकू	औरंगाबाद	पैठण	बिडकीन,
	चिकू	औरंगाबाद	फुलंब्री	फुलंब्री, वडोदबाजार
	चिकू	औरंगाबाद	वैजापूर	वैजापूर, महालगाव, लाडगाव
	चिकू	ठाणे	अंबरनाथ	गोरेगाव, बदलापूर
	चिकू	ठाणे	शहापूर	शहापूर, किन्हवली, वार्शिंद, डोळखांब, खर्डी.
	चिकू	बीड	अंबेजोगाई	बर्दापूर
	चिकू	बीड	आष्टी	आष्टी, कडा, धामनगाव, दौलावडगाव, पिंपळा, टाकळसिंग, धानोरा
	चिकू	बीड	बीड	बीड, नाळवंडी, पाली, म्हाळस जवळा, मांजरसूंबा, चौसाळा, पेंडगाव, नेकनूर, पिंपळनेर, राजुरी न., लिंबागणेश
	चिकू	बीड	शिरूर (का.)	शिरूर (का.), रायमोहा, तितरवणी
२	डालिंब	औरंगाबाद	औरंगाबाद	करमाड, लाडसावंगी, चित्तेपिंपळगाव, चौका, कांचनवाडी, चिकलठाणा, हर्सुल, उस्मानपुरा
	डालिंब	औरंगाबाद	कन्नड	कन्नड, चिंचोली, चिकलठाणा, देवगाव रंगारी, करंजखेडा
	डालिंब	औरंगाबाद	गंगापूर	गंगापूर, हार्सुल, वाळुंज, तुर्काबाद
	डालिंब	औरंगाबाद	पैठण	पैठण, नांदर, विहामांडवा, पिंपळवाडीपीराची, ढोरकीन, लोहगाव, बीडकीन, पाचो बु., आडूळ, बालानगर
	डालिंब	औरंगाबाद	फुलंब्री	फुलंब्री, वडोदबाजार, पिरबावडा, आळंद
	डालिंब	औरंगाबाद	वैजापूर	वैजापूर, खंडाळा, लाडगाव, गारज, महालगाव, नागमठाण, लासुरगाव, शिरूर, बोरसर, लोणी खु.
	डालिंब	औरंगाबाद	सिल्लोड	सिल्लोड, आमठाणा
	डालिंब	औरंगाबाद	सोयगाव	सोयगाव, बनोटी
	डालिंब	बीड	अंबेजोगाई	अंबेजोगाई, लोखंडी सावरगाव, पाटोदा ममदापुर, घाट नादुर, बर्दापूर
	डालिंब	बीड	आष्टी	आष्टी, टाकळसिंग, कडा, धामणगाव, दौलावडगाव, धानोरा, पिंपळा
	डालिंब	बीड	केज	केज, युसूफ वडगाव, बनसारोळा, होळ, हा. पिंप्री, वीडा, नांदुरघाट
	डालिंब	बीड	गेवराई	गेवराई, मादळमोही, जातेगाव, सिरसदेवी, धोंडराई, उमापूर, चकलांबा, पाचेगाव, तलवडा, रेवकी
	डालिंब	बीड	धारुर	धारुर, तेलगाव, मोहखेड
	डालिंब	बीड	परळी वै.	परळी वै., शिरसाळा, नागापूर, धर्मापुरी, पिंपळगाव गाढे
	डालिंब	बीड	पाटोदा	दासखेड, पाटोदा, थेरला, अंमळनेर
	डालिंब	बीड	बीड	लिंबागणेश, नेकनूर, पाली, बीड, नाळवंडी, म्हाळस जवळा, मांजरसूंबा, चौसाळा, पेंडगाव, पिंपळनेर, राजुरी न.
	डालिंब	बीड	माजलगाव	माजलगाव, गंगामसला, किट्टीआडगांव, तालखेड, नित्रूड, दिंदुड
	डालिंब	बीड	वडवणी	वडवणी, कडगाव बु..
	डालिंब	बीड	शिरूर (का.)	शिरूर (का.), रायमोहा, तितरवणी
	डालिंब	सांगली	आटपाडी	आटपाडी, दिघंची, खरसुंडी
	डालिंब	सांगली	कडेगाव	नेवरी, वांगी
	डालिंब	सांगली	कवठेमंहाकाळ	कवठेमंहाकाळ, कुची, ढालगाव, देसींग, हिंणगाव
	डालिंब	सांगली	खानापूर	विटा, भाळवणी, खानापूर, लेंगरे, करंजे.
	डालिंब	सांगली	जत	जत, कुंभारी, मुंचडी, शेगाव, माडग्याळ, उमदी, संख, डफळापुर
	डालिंब	सांगली	तासगाव	सावळज, मांजर्डे, तासगाव, मणे राजुरी, विसापूर

	डाळिंब	सांगली	पलूस	पलूस
	डाळिंब	सांगली	मिरज	आरग, कवलापूर, मालगाव
३	पेरु	औरंगाबाद	औरंगाबाद	चित्तेपिंपळगाव, चिकलठाणा, लाडसांगवी, कांचनवाडी
	पेरु	औरंगाबाद	गंगापूर	हर्सुल, तुर्काबाद, शेंदुरवाडा, डोणगाव.
	पेरु	औरंगाबाद	पैठण	पैठण, पिंपळवाडी (पिराची), ढोरकीन, बिडकीन, लोहगाव, नांदर, आडूळ, विहामांडवा, पाचोड, बालानगर.
	पेरु	औरंगाबाद	वैजापूर	वैजापूर, नागमठाण, लोणी खु., लाडगाव
	पेरु	औरंगाबाद	सिल्लोड	आमठाणा, सिल्लोड, भराडी
	पेरु	औरंगाबाद	सोयगाव	सोयगाव
	पेरु	सांगली	जत	संख
	पेरु	सांगली	मिरज	मिरज, मालगाव, कवलापूर, भोसे.
४	मोसंबी	अकोला	पातुर	पातुर
	मोसंबी	औरंगाबाद	औरंगाबाद	चित्ते पिंपळगाव, लाडसावंगी, करमाड, कांचनवाडी, चौका, चिकलठाणा, हार्सुल,
	मोसंबी	औरंगाबाद	कन्नड	चापानेर, चिंचोली, करंजखेडा, देवगाव रंगारी, चिकलठाणा, कन्नड
	मोसंबी	औरंगाबाद	खुल्दाबाद	वेरुळ.
	मोसंबी	औरंगाबाद	गंगापूर	गंगापूर, हरसूल, वाळूज, तुर्काबाद, सिद्धनाथ वडगाव, मांजरी, शेंदूरवाडा, डोणगाव, भेंडाळा.
	मोसंबी	औरंगाबाद	पैठण	पैठण, पिंपळवाडी, ढोरकीन, लोहगाव, नांदर, विहामांडवा, पाचोड, आडूळ, बिडकिन, बालानगर.
	मोसंबी	औरंगाबाद	फुलंब्री	फुलंब्री, वडोद बाजार, पीरबावडा, आळंद.
	मोसंबी	औरंगाबाद	वैजापूर	गारज, लासूरगाव, महालगाव, नागमठाण, वैजापूर, लाडगाव, खंडाळा, शिरूर, बोरसर, लोणी खु.
	मोसंबी	औरंगाबाद	सिल्लोड	गोळेगाव बु., सिल्लोड.
	मोसंबी	औरंगाबाद	सोयगाव	सोयगाव, सावळजबाजार, बानोटी.
	मोसंबी	बीड	अंबेजोगाई	पाटोदा (म), घाटनांदूर, लो. सावरगाव, बर्दापूर.
	मोसंबी	बीड	आष्टी	कडा, धामणगाव
	मोसंबी	बीड	गेवराई	गेवराई, तलवाडा, रेवकी, जातेगाव, मादळमोही, शिरसदेवी, धोंडराई, उमापूर, चंकलांबा, पाचेगाव
	मोसंबी	बीड	धारुर	धारुर, मोहखेडा.
	मोसंबी	बीड	पाटोदा	पाटोदा
	मोसंबी	बीड	बीड	राजूरीनवगण, पिंपळनेर, नाळवंडी, पाली, म्हाळस जवळा, मांजरसुंबा, चौसाळा, पेंडगाव, नेकनूर, लिंबागणेश.
	मोसंबी	बीड	माजलगाव	माजलगाव, नित्रुड, तालखेड, किट्टी आडगाव.
	मोसंबी	बीड	वडवणी	वडवणी, कवडगांव बु.
	मोसंबी	बीड	शिरुर (का.)	शिरुर (का.), रायमोहा, तितरवणी.
	मोसंबी	वर्धा	आष्टी	आष्टी, साहूर, तळेगाव.
	मोसंबी	वर्धा	कारंजा	कारंजा, सारवाडी, कन्नमवारग्राम, ठाणेगाव.
	मोसंबी	हिंगोली	औढानागनाथ	औढानागनाथ, जवळाबाजार, साळणा, येहळेगाव.
	मोसंबी	हिंगोली	कळमनुरी	कळमनुरी, वाकोडी, नांदापूर, आखाडाबाळापुर, डोंगरकडा, वारंगाफाटा
	मोसंबी	हिंगोली	बसमत	हायतनगर, गिरगाव, हट्टा, टेंभुर्नी, आंबा (चोंडी)
मोसंबी	हिंगोली	सेनगाव	गोरेगाव, आजगाव, हत्ता, साखरा,	
मोसंबी	हिंगोली	हिंगोली	हिंगोली, डिग्रस, मालहिवरा, खंबाळा, शिरसम (बु), नरसीनामदेव, बासंबा	
५	लिंबू	अकोला	अकोला	बोरगाव मंजू, शिवनी, सांगळुद, कापशी रोड, कौलखेड.
	लिंबू	अकोला	पातुर	पातुर, बाभुळगाव, आलेगांव, सस्ती, चात्री
	लिंबू	अकोला	बार्शी टाकळी	राजंदा, धाबा, महान, खेर्डा
	लिंबू	अकोला	बाळापूर	वाडेगाव, बाळापुर
	लिंबू	अकोला	मुर्तीजापूर	निंभा, जामठी बु., कुरुम, मुर्तीजापूर, हदगाव
	लिंबू	औरंगाबाद	औरंगाबाद	चित्तेपिंपळगाव, करमाड, लाड सांगवी

	लिंबू	औरंगाबाद	सोयगाव	बनोटी
	लिंबू	बीड	आष्टी	आष्टी, कडा, धामणगाव, दौला वडगाव, पिंपळा, टाकळसिंग, धानोरा
	लिंबू	बीड	परळी वै.	धर्मापुरी
	लिंबू	बीड	बीड	म्हाळस जवळा, पिंपळनेर.
	लिंबू	बीड	वडवणी	वडवणी, कवडगाव,
	लिंबू	वर्धा	आर्वी	आर्वी, वाठोडा, खरांगणा,
	लिंबू	वर्धा	आष्टी	आष्टी, साहू, तळेगाव
	लिंबू	वर्धा	कारंजा	कारंजा, ठाणेगाव, कन्नमवार गाव, सारवाडी
	लिंबू	सांगली	जत	उमदी, संख
६	संत्रा	अकोला	अकोट	अकोट, उमरा, पणज, अकोलखेड
	संत्रा	अकोला	तेल्हारा	अडगाव बु., हिवरखेड, माळेगाव बाजार
	संत्रा	अकोला	पातूर	पातूर, आलेगाव
	संत्रा	अकोला	बाशी टाकळी	राजंदा
	संत्रा	अकोला	मुर्तीजापूर	कुरुम, हातगाव, निभा
	संत्रा	बीड	आष्टी	आष्टी, कडा, धामणगाव, दौलावडगाव, पिंपळा, टाकळसिंग, धानोरा
	संत्रा	वर्धा	आर्वी	आर्वी, रोहना, खरांगणा, वाढोणा.
	संत्रा	वर्धा	आष्टी	आष्टी, तळेगाव, साहूर
	संत्रा	वर्धा	कारंजा	कारंजा, ठाणेगाव, सारवाडी, कन्नमवार ग्राम
	संत्रा	वर्धा	देवळी	देवळी, पुलगाव
	संत्रा	हिंगोली	औढानागनाथ	औढानागनाथ, जवळाबाजार, साळणा, येहळेगाव.
	संत्रा	हिंगोली	कळमनुरी	कळमनुरी, वाकोडी, नांदापूर, आखाडाबाळापुर, डोंगरकडा, वारंगाफाटा
	संत्रा	हिंगोली	बसमत	हायतनगर, गिरगाव, हट्टा, टेंभुर्नी, आंबा(चोंडी)
	संत्रा	हिंगोली	सेनगाव	गोरेगाव, आजगाव, हत्ता, साखरा, सेनगाव, पानकन्हेरगाव.
	संत्रा	हिंगोली	हिंगोली	हिंगोली, डिग्रस कराळे, माळहिवरा, खंबाळा, सिरसम (बु.), नरसीनामदेव, बासंबा

सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ साठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना राबविण्याकरिता प्रस्तावित जिल्हे, तालुके व महसूल मंडळाची यादी.

(आंबिया बहार)

अ.क्र.	पीक	जिल्हा	तालुका	महसूल मंडळ
१	आंबा	औरंगाबाद	औरंगाबाद	चौका, कांचनवाडी, चित्तेपिंपळगाव, करमाड, लाडसावंगी, चिखलठाणा, हरसूल
	आंबा	औरंगाबाद	कन्नड	चापानेर, पिशोर, चिंचोली, चिकलठाणा, नाचनवेल, करजखेडा, कन्नड
	आंबा	औरंगाबाद	खुल्दाबाद	वेरुळ, बाजारसावंगी, सुलतानपूर.
	आंबा	औरंगाबाद	गंगापूर	गंगापूर, तुरकाबाद, मांजरी, शेंदुरवाडा, डोंनगाव स, सि.वडगाव
	आंबा	औरंगाबाद	पैठण	पैठण, पिंपळवाडी पी., बालानगर, लोहगाव, नांदर, ढोरकीन, बीडकीन
	आंबा	औरंगाबाद	फुलंब्री	फुलंब्री, आळंद, वडोदबाजार, पिरबावडा
	आंबा	औरंगाबाद	वैजापूर	वैजापूर, खंडाळा, लाडगांव, लोणी (खु), महालगाव, शिरूर, बोरसर, शिरूर
	आंबा	औरंगाबाद	सिल्लोड	बोरगाव बा, अजिंठा, आंभई, आमठाणा, गोळेगाव, सिल्लोड
	आंबा	ठाणे	अंबरनाथ	अंबरनाथ, बदलापुर, गोरेगाव, कुभार्ली
	आंबा	ठाणे	कल्याण	टिटवाळा, नडगाव
	आंबा	ठाणे	भिवंडी	आनगाव, पडघा, दिघाशी, खारबाव
	आंबा	ठाणे	मुरबाड	मुरबाड, धसई, न्याहाडी, देहरी, सरळगाव
	आंबा	ठाणे	शहापूर	शहापूर, किन्हवली, वाशिंद, डोळखांब, खर्डी
	आंबा	बीड	अंबेजोगाई	लोंखडी सावरगांव, बर्दापूर, घाटनांदुर, पाटोदा म, अंबेजोगाई
	आंबा	बीड	आष्टी	कडा, धामणगाव, दौलावडगाव, आष्टी, टाकळसिंग, धानोरा, पिंपळा
	आंबा	बीड	केज	केज, होळ, युसुफ वडगाव, बनसारोळा, हा. पिंपरी, नांदुरघाट, विडा.
	आंबा	बीड	गेवराई	गेवराई, चंकलांबा, मादळमोही, पाचेगाव, तलवडा, रेवकी
	आंबा	बीड	धारुर	धारुर, मोहखेड, तेलगाव
	आंबा	बीड	परळी वै.	परळी (वै.), सिरसाळा, नागापुर, धर्मापुरी, पिंपळगाव गाढे
	आंबा	बीड	पाटोदा	थेरला, अंमळनेर, दासखेड, पाटोदा
	आंबा	बीड	बीड	बीड, पाली, नाळवंडी, पिंपळनेर, म्हाळसजवळा, पेडगांव, राजुरी (न.), मांजरसुंबा, नेकनूर, चौसाळा, लिंबागणेश
	आंबा	बीड	माजलगाव	माजलगाव, गंगामसला, दिंदुड, नित्रुड, तालखेड, किट्टी आडगाव
	आंबा	बीड	वडवणी	वडवणी, कवडगाव (बु.)
	आंबा	बीड	शिरुर (का.)	शिरुर (का.), रायमोहा, तितरवनी
	आंबा	सांगली	आटपाडी	आटपाडी, दिघंची, खरसुंडी
	आंबा	सांगली	कडेगाव	कडेगाव, नेवरी, वांगी, चिंचणी
	आंबा	सांगली	खानापूर	खानापूर, विटा, लेंगरे, भाळवणी, करंजे
	आंबा	सांगली	जत	जत, उमदी, माडग्याळ, शेगांव
	आंबा	सांगली	तासगाव	तासगाव, सावळज, मणेरजुरी, विसापूर, येळावी, मांजर्डे
	आंबा	सांगली	पलूस	पलूस
	आंबा	सांगली	मिरज	मिरज, मालगाव, आरग, कवलापुर, बेळंकी

	आंबा	सांगली	वाळवा	चीकुर्डा, कुरळप, पेट
	आंबा	सांगली	शिराळा	शिराळा, कोकरुड, शिरसी, सागाव, मांगले, चरण, आरळा
२	काजू	ठाणे	अंबरनाथ	गोरेगाव
	काजू	ठाणे	मुरबाड	धसई, न्याहाडी
	काजू	ठाणे	शहापूर	डोळखांब, खर्डी
३	केळी	अकोला	अकोट	पणज, उमरा, अकोलखेड, अकोट
	केळी	अकोला	तेल्हारा	तेल्हारा, माळेगाव बाजार, हिवरखेड, अडगांव (बु.)
	केळी	अकोला	पातुर	चात्री
	केळी	औरंगाबाद	कन्नड	कन्नड, चिखलठाण, चापानेर, चिंचोली, करंजखेडा, देवगावरंगारी, पिशोर
	केळी	औरंगाबाद	गंगापूर	वाळूज, शेंदुरवाडा, गंगापूर
	केळी	औरंगाबाद	पैठण	पैठण, लोहगाव, पिंपळवाडी पी..
	केळी	औरंगाबाद	वैजापूर	नागमठाण,
	केळी	औरंगाबाद	सिल्लोड	आमठाणा
	केळी	औरंगाबाद	सोयगाव	सोयगांव, बनोटी, सावळदबारा
	केळी	ठाणे	अंबरनाथ	बदलापूर, गोरेगांव, कुंभाली, अंबरनाथ
	केळी	ठाणे	कल्याण	टिटवाळा, नडगाव
	केळी	ठाणे	भिवंडी	भिवंडी -१, भिवंडी - २, पडघा, आनगाव, दिघाशी, खारबाव
	केळी	ठाणे	मुरबाड	मुरबाड, धसई, न्याहाडी, डेहरी, सरळगांव
	केळी	ठाणे	शहापूर	शहापूर, किन्हवली, वार्शिंद, डोळखांब, खर्डी
	केळी	बीड	अंबेजोगाई	लोखंडी सावरगांव
	केळी	बीड	केज	केज, हनमंत पिंपरी, नांदूरघाट
	केळी	बीड	गेवराई	जातेगांव, धोंडराई
	केळी	बीड	धारुर	धारुर, तेलगाव
	केळी	बीड	बीड	राजूरी (न.), नेकनूर, चौसाळा
	केळी	बीड	माजलगाव	माजलगाव, गंगामसला, किट्टीआडगांव, तालखेड, नित्रुड, दिंदुड
	केळी	बीड	वडवणी	वडवणी, कवडगांव
	केळी	बीड	शिरुर (का.)	तिंतरवनी
	केळी	वर्धा	सेलू	झडशी, सेलू
	केळी	सांगली	कडेगाव	कडेगाव, चिचणी
	केळी	सांगली	खानापूर	विटा, भाळवणी
	केळी	सांगली	जत	जत, डफळापूर
	केळी	सांगली	तासगाव	तासगाव, विसापूर, येळावी
	केळी	सांगली	पलूस	पलूस, कुंडल, भिलवडी, अंकलखोप
	केळी	सांगली	मिरज	मिरज, मालगाव, सांगली, बुधगाव, कसबे- डिग्रज, कवलापूर, आरग, बेळंकी, कवठेपिराण
	केळी	सांगली	वाळवा	वाळवा, पेट, इस्लापूर, कुरळप, कासेगांव, तांदूळवाडी, कामेरी, बहे, कोरगांव, आष्टा, ताकारी

	केळी	हिंगोली	कळमनुरी	डोंगरकडा, वारंगाफाटा
	केळी	हिंगोली	बसमत	बसमत, आंबा, हयातनगर, गिरगांव, हट्टा, कुरंदा, टेंभुर्णी
४	डाळिंब	अकोला	अकोला	कोंलखेड, शिवणी
	डाळिंब	अकोला	बार्शीटाकळी	महान
	डाळिंब	औरंगाबाद	औरंगाबाद	करमाड, लाडसावंगी, चित्तेपिंपळगाव, चौका, कांचनवाडी, चिकलठाणा, हार्सुल, उस्मानपुरा
	डाळिंब	औरंगाबाद	कन्नड	चापानेर, पिशोर, चिंचोली, चिकलठाणा, नाचणवेल, देवगाव रंगारी, करजखेडा, कन्नड
	डाळिंब	औरंगाबाद	खुल्दाबाद	सुलतानपूर, वेरुळ, बाजार सांगवी.
	डाळिंब	औरंगाबाद	गंगापूर	गंगापूर, हार्सुल, वाळुंज, तुरकाबाद, मांजरी, डोणगाव. सि. वडगाव
	डाळिंब	औरंगाबाद	पैठण	पैठण, नांदर, विहामांडवा, पिंपळवाडी पीराची, ढोरकीन, लोहगाव, बीडकीन, पाचो बु, आडुळ, बालानगर.
	डाळिंब	औरंगाबाद	फुलंब्री	फुलंब्री, वडोद बाजार, पीरबावडा, आळंद
	डाळिंब	औरंगाबाद	वैजापूर	वैजापूर, खंडाळा, लाडगाव, गारज, महालगाव, नागमठान, बोरसर, शिरूर, लोनी खु., लासुरगाव, लासुर स्टेशन.
	डाळिंब	औरंगाबाद	सिल्लोड	सिल्लोड, आमठाणा, गोळेगाव, बोरगाव बाजार, निल्लोड, भराडी, सायगाव.
	डाळिंब	औरंगाबाद	सोयगाव	सोयगाव, बनोटी
	डाळिंब	बीड	अंबेजोगाई	अंबेजोगाई, लोखंडी सावरगाव, पाटोदा म., घाट नादुर, बर्दापूर.
	डाळिंब	बीड	आष्टी	आष्टी, टाकळसिंग, कडा, धामणगाव, दौला वडगाव, धानोरा, पिंपळा
	डाळिंब	बीड	केज	केज, युसुफ वडगाव, बनसारोळा, होळ, हा. पिंप्री, नांदूरघाट, वीडा
	डाळिंब	बीड	गेवराई	गेवराई, मादळमोही, जातेगाव, सिरसदेवी, धोंडराई, उमापुर, चकलांबा, पाचेगाव, तलवडा, रेवकी
	डाळिंब	बीड	धारूर	धारूर, तेलगाव, मोहखेड
	डाळिंब	बीड	परळी वै.	परळी वै., सिरसाळा, नागापुर, धर्मापुरी, पिंपळागाव गाढे
	डाळिंब	बीड	पाटोदा	दासखेड, पाटोदा, थेरला, अंमळनेर
	डाळिंब	बीड	बीड	लिबागणेश, नेकनूर, पाली, बीड, नाळवंडी, म्हाळस जवळा, मांजरसुंबा, चौसाळा, पेंडगाव, पिंपळनेर, राजुरी (न.)
	डाळिंब	बीड	माजलगाव	माजलगाव, गंगामसला, किट्टीआडगांव, तालखेड, नित्रुड, दिंदुड
	डाळिंब	बीड	वडवणी	वडवणी, कवडगाव बु.
	डाळिंब	बीड	शिरूर (का.)	शिरूर (का.), रायमोह, तितरवणी
	डाळिंब	सांगली	आटपाडी	आटपाडी, दिघंची, खरसुंडी
	डाळिंब	सांगली	कडेगाव	नेवरी, वांगी
	डाळिंब	सांगली	कवठेमहाकाळ	कवठेमहाकाळ, कुची, ढालगाव, देसींग, हिंगणगाव
	डाळिंब	सांगली	खानापूर	विटा, लेंगरे, भाळवणी, खानापूर, करंजे
	डाळिंब	सांगली	जत	जत, कुंभारी, मुंचडी, शेगाव, माडग्याळ, उमदी, संख, डफळापुर
	डाळिंब	सांगली	तासगाव	सावळज, मांजर्डे, तासगाव, विसापूर, मणेरजुरी, येळावी.
	डाळिंब	सांगली	पलूस	पलूस
	डाळिंब	सांगली	मिरज	आरग, कवलापुर, मालगाव
	डाळिंब	हिंगोली	औढानागनाथ	औढा ना., येहळेगाव, जवळा, साळणा

	डाळिंब	हिंगोली	सेनगाव	सेनगाव, आजगाव, साखरा
५	द्राक्ष	औरंगाबाद	औरंगाबाद	कांचनवाडी, हर्सुल (वरुडकाजी), चिखलठाणा, चित्तेपिंपळगाव, करमाड, लाडसावंगी, चौका
	द्राक्ष	औरंगाबाद	कन्नड	कन्नड, चिखलठाण, चापानेर, चिचोळी, करंजखेडा, देवगाव रंगारी
	द्राक्ष	औरंगाबाद	गंगापूर	वाळूज, शेंदुरवाडा
	द्राक्ष	औरंगाबाद	पैठण	पैठण, लोहगाव
	द्राक्ष	बीड	अंबेजोगाई	पाटोदा म, घाटनांदुर, बर्दापुर
	द्राक्ष	बीड	केज	केज
	द्राक्ष	बीड	परळी वै.	परळी वै., सिरसाळा, नागापूर, धर्मापुरी, पिंपळगाव गाढे.
	द्राक्ष	सांगली	आटपाडी	खरसुंडी, दिघंची, आटपाडी
	द्राक्ष	सांगली	कडेगाव	कडेगाव, शाळगाव, नेवरी, वांगी, चिंचणी
	द्राक्ष	सांगली	कवठेमहाकाळ	कवठेमहाकाळ, कुची, ढालगाव, देशींग, हिंगणगाव
	द्राक्ष	सांगली	खानापूर	विटा, लेंगरे, भाळवणी, खानापूर, करंजे
	द्राक्ष	सांगली	जत	जत, डफळापूर, कुंभारी, मुचंडी, शेगाव, माडग्याळ, उमदी, संख, तिकोडी
	द्राक्ष	सांगली	तासगाव	तासगाव, विसापूर, सावळज, मणेरजुरी, येळावी, मांजर्डे, वायफळे
	द्राक्ष	सांगली	पलूस	पलूस, कुंडल, भिलवडी, अंकलखोप
	द्राक्ष	सांगली	मिरज	मिरज, बुधगाव, कसबे-डिग्रज, कवलापूर, मालगाव, आरग, सांगली, बेडग, बेळंकी, कुपवाड, भोसे
द्राक्ष	सांगली	वाळवा	वाळवा, इस्लामपूर, आष्टा, ताकारी, कोरेगाव	
६	मोसंबी	अकोला	पातुर	पातुर
	मोसंबी	औरंगाबाद	औरंगाबाद	करमाड, लाडसावंगी, चित्ते पिंपळगाव, चौका, कांचनवाडी, चिकलठाणा, हार्सुल.
	मोसंबी	औरंगाबाद	कन्नड	देवगाव रंगारी, चापानेर, चिचोली, करंजखेडा, चिकलठाणा, कन्नड
	मोसंबी	औरंगाबाद	खुल्दाबाद	वेरुळ, सुलतानपूर
	मोसंबी	औरंगाबाद	गंगापूर	गंगापूर, हार्सुल, वाळुज, तुरकाबाद, सि. वडगाव, मांजरी, डोणगाव शेंदुरवाडा, भेंडाळा.
	मोसंबी	औरंगाबाद	पैठण	पैठण, नांदर, विहामांडवा, पिंपळवाडी पीराची, ढोरकीन, लोहगाव, बीडकीन, पाचोड बु, आडुळ, बालानगर, पाचोड.
	मोसंबी	औरंगाबाद	फुलंब्री	फुलंब्री
	मोसंबी	औरंगाबाद	वैजापूर	वैजापूर, खंडाळा, लाडगाव, गारज, महालगाव, नागमठान, बोरसर, शिऊर, लोनी खु., लासुरगाव.
	मोसंबी	औरंगाबाद	सिल्लोड	गोळेगाव, निल्लोड, सिल्लोड
	मोसंबी	औरंगाबाद	सोयगाव	सावळद बारा, सोयगाव, बनोटी
	मोसंबी	बीड	अंबेजोगाई	पाटोदा, घाटनांदूर, लो.सावरगाव, बर्दापुर.
	मोसंबी	बीड	आष्टी	कडा, धामणगाव
	मोसंबी	बीड	गेवराई	गेवराई, तलवडा, धोडराई, उमापुर, चकलांबा, मादळमोही, पाचेगाव, जातेगाव, तलवाडा, रेवकी, सिरसदेवी, राजुरी नवगण
	मोसंबी	बीड	धारुर	धारुर, मोहखेड
	मोसंबी	बीड	पाटोदा	पाटोदा
मोसंबी	बीड	बीड	बीड, नाळवंडी, पाली, म्हाळस जवळा, मांजरसुंबा, चौसाळा, पेंडगाव, नेकनुर, पिंपळनेर, राजुरी न. लिंबागणेश, राजुर बु.	

	मोसंबी	बीड	माजलगाव	माजलगाव, किट्टीआडगांव, नित्रुड, तालखेड
	मोसंबी	बीड	वडवणी	वडवणी, कवडगाव.
	मोसंबी	बीड	शिरूर (का.)	शिरूर (का.), तितरवणी, रायमोहा
	मोसंबी	वर्धा	आष्टी	साहूर, आष्टी, तळेगांव
	मोसंबी	वर्धा	कारंजा	कारंजा, सारवाडी, कन्नमवार, ठाणेगांव
	मोसंबी	हिंगोली	औढानागनाथ	औढा ना., साळण, जावळाबाजार, येहळेगाव, शिरड
	मोसंबी	हिंगोली	कळमनुरी	कळमनुरी, आबाळापूर, नांदापूर, वाकोडी, वारंगाफाटा, डोंगरकडा
	मोसंबी	हिंगोली	बसमत	हयातनगर, चोंढी, आंबा, टेंभुर्नी, हट्टा, गिरगाव
	मोसंबी	हिंगोली	सेनगाव	गोरेगाव, साखर, हत्ता, आजेगाव
	मोसंबी	हिंगोली	हिंगोली	हिंगोली, सिरसम बु, खंबाळा, मालहिवरा, नर्सी ना, बासंबा, डिग्रस
७	संत्रा	अकोला	अकोट	अकोट, उमरा, पणज, अकोलखेड
	संत्रा	अकोला	तेल्हारा	अडगाव (बु.), तेल्हारा, हिवरखेड
	संत्रा	अकोला	पातुर	पातूर, आलेगांव, बाभुळगाव
	संत्रा	अकोला	बार्शीटाकळी	राजंदा
	संत्रा	अकोला	मुर्तीजापूर	कुरुम, हातगाव, निंभा
	संत्रा	बीड	आष्टी	आष्टी, कडा, धामणगाव, दौला वडगाव, पिंपळा, टाकळसिंग, धानोरा
	संत्रा	वर्धा	आर्वी	आर्वी, रोहना, खरांगणा, वाठोडा.
	संत्रा	वर्धा	आष्टी	आष्टी, तळेगाव, साहूर
	संत्रा	वर्धा	कारंजा	कारंजा, ठाणेगाव, सारवाडी, कन्नमवारग्राम
	संत्रा	हिंगोली	औढानागनाथ	औढानागनाथ, जवळाबाजार, साळणा, येहळेगाव
	संत्रा	हिंगोली	कळमनुरी	कळमनुरी, वाकोडी, नांदापूर, आखाडाबाळापुर, डोंगरकडा, वारंगाफाटा
	संत्रा	हिंगोली	बसमत	हायतनगर, गिरगाव, हट्टा, टेंभुर्नी, अंबा, बसमत, करुंदा
	संत्रा	हिंगोली	सेनगाव	गोरेगाव, आजेगाव, हट्टा, साखरा, सेनगाव, पानकनेरगाव
	संत्रा	हिंगोली	हिंगोली	हिंगोली, डिग्रस कराळे, माळहिवरा, खंबाळा, सिरसम (बु.), नर्सी, बासंबा

सहपत्र-२

(मृग बहार)

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन २०२०, २०२१ व २०२२

पिक : संत्रा (मृग बहार).

समाविष्ट जिल्हे : अकोला, वर्धा, हिंगोली, बीड, (एकूण जिल्हे-४)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसुचित केलेल्या सहपत्र - १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे महावेध प्रकल्पातर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधीत विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करुन देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळपिकाचे नाव	विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी	प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति/हेक्टर)
संत्रा (मृग बहार)	१) कमी पाऊस दि. १५ जून ते १५ जुलै	१) सदर कालावधीत एकूण १२४ मि.मि. पेक्षा कमी पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ४०,०००/- देय होईल. २) सदर कालावधीमध्ये एकूण १२४ मि.मि. ते १५० मि.मि. पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १२,०००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ४०,०००/-)
	२) पावसाचा खंड दि. १६ जूलै ते १५ ऑगस्ट	१) सदर कालावधीमध्ये सलग १५ ते २१ दिवसांचा पावसात खंड पडुन दिवसाचे जास्तीत जास्त तापमान सलग ३ दिवस ३५ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १८,०००/- देय राहिल. २) सदर कालावधीत सलग २१ दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यास तसेच दिवसाचे जास्तीत जास्त तापमान सलग ३ दिवस ३५ डिग्री सेल्सिअस किंवा जास्त राहिल्यास रु.४०,०००/- नुकसान भरपाई देय राहिल. (२.५ मि.मि. पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडला तरी तो खंड समजण्यात येईल.) (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ४०,०००/-)
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर रु. ८०,०००/-		

सहपत्र-२

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन २०२०, २०२१ व २०२२

पिक: मोसंबी (मृग बहार)

समाविष्ट जिल्हे : औरंगाबाद, बीड, वर्धा, हिंगोली, अकोला (एकूण जिल्हे - ५)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसुचित केलेल्या सहपत्र - १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे महावेध प्रकल्पातर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधीत विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करुन देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळपिकाचे नाव	विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी	प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति/हेक्टर)
मोसंबी (मृग बहार)	१) कमी पाऊस दि. १ जूलै ते ३१जुलै	१) सदर कालावधीत एकूण ७५ मि.मि. पेक्षा कमी पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ४०,०००/- देय होईल. २) सदर कालावधीमध्ये एकूण ७५ मि.मि. ते १२५ मि.मि. पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १२,०००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ४०,०००/-)
	२) पावसाचा खंड दि. १ ऑगष्ट ते ३१ ऑगष्ट	१) सदर कालावधीमध्ये सलग १५ ते २१ दिवसांचा पावसात खंड पडुन दिवसाचे जास्तीत जास्त तापमान कोणत्याही दिवशी ३३डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १८,०००/- देय राहिल. २) सदर कालावधीत सलग २१ दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यास तसेच दिवसाचे जास्तीत जास्त तापमान सलग ३ दिवस ३३ डिग्री सेल्सिअस किंवा जास्त राहिल्यास रु.४०,०००/- नुकसान भरपाई देय राहिल. (२.५ मि.मि. पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडला तरी तो खंड समजण्यात येईल.) (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ४०,०००/-)
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर रु. ८०,०००/-		

सहपत्र-२

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन २०२०, २०२१ व २०२२

पिक :पेरु (मृग बहार)

समाविष्ट जिल्हे : औरंगाबाद, सांगली (एकूण जिल्हे - २)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसुचित केलेल्या सहपत्र १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे महावेध प्रकल्पातर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधीत विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करुन देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळपिकाचे नाव	विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी	प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति/हेक्टर)
पेरु (मृग बहार)	१) जास्त पाऊस दि. १५ जून ते १४ जुलै	या कालावधीमध्ये प्रति दिन ५० मि.मि. पेक्षा जास्त पाऊस सलग ४ दिवस झाल्यास रक्कम रु. २४,०००/- नुकसान भरपाई देय राहिल . (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. २४,०००/-)
	दि १५ जुलै ते १४ ऑगस्ट	या कालावधीमध्ये प्रति दिन ५० मि.मि. पेक्षा जास्त पाऊस सलग ४ दिवस झाल्यास रक्कम रु. १८,०००/- नुकसान भरपाई देय राहिल . (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. १८,०००/-)
	१५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट	या कालावधीमध्ये प्रति दिन ५० मि.मि. पेक्षा जास्त पाऊस सलग ४ दिवस झाल्यास रक्कम रु. १८,०००/- नुकसान भरपाई देय राहिल . (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. १८,०००/-)
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर रु. ६०,०००/-		

सहपत्र-२

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन २०२०, २०२१ व २०२२

पिक :चिकु (मृग बहार)

समाविष्ट जिल्हे : समुह - २ - औरंगाबाद, बीड, ठाणे (एकूण जिल्हे - ३)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसुचित केलेल्या सहपत्र १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे महावेध प्रकल्पांतर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधीत विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करुन देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळपिक	विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) वविमा संरक्षण कालावधी	प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम/हे.
चिकू	जादा आर्द्रता व जास्त पाऊस दि. १ जुलै ते ३० सप्टेंबर	१) या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग पाच दिवस ९० टक्के पेक्षा जास्त राहिल्यास वप्रति दिन २० मि. मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ४ दिवस झाल्यास रु. २७,०००/- देय राहिल. २) या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग दहा दिवस ९० टक्के पेक्षा जास्त राहिल्यास व प्रति दिन २० मि. मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ८ दिवस झाल्यास रु. ६०,०००/- देय राहिल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ६०,०००/-)
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर रु.६०,०००/-		

सहपत्र-२

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन २०२०, २०२१ व २०२२

पिक :डाळिंब (मृग बहार)

समाविष्ट जिल्हे : सांगली, औरंगाबाद, बीड (एकूण जिल्हे-३)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसूचित केलेल्या सहपत्र १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे महावेध प्रकल्पांतर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधीत विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करून देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळपिक	हवामान धोका व कालावधी	प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति/हेक्टर)
डाळिंब	जास्त पाऊस व आर्द्रता	१. या कालावधीत सलग ५ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १०,४००/-देय राहिल. २. या कालावधीत सलग ६ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १५,६००/-देय राहिल. ३. या कालावधीत सलग ७ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. २६,०००/-देय राहिल. ४. या कालावधीत सलग ८ किंवा त्यापेक्षा जास्त दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ५२०००/-देय राहिल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु ५२,०००/-)
	दि. १५ जुलै ते १५ ऑगस्ट	१.या कालावधीत सलग ५ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ९,१००/-देय राहिल. २. या कालावधीत सलग ६ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १३,६५०/-देय राहिल. ३. या कालावधीत सलग ७ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. २२,७५०/-देय राहिल. ४.या कालावधीत सलग ८ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ४५,५००/-देय राहिल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु ४५,५०० /-)
	दि. १६ ऑगस्ट ते सप्टेंबर ३०	१.या कालावधीत सलग ५ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ६,५००/-देय राहिल. २. या कालावधीत सलग ६ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ९,७५०/-देय राहिल. ३. या कालावधीत सलग ७ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १६,२५०/-देय राहिल. ४.या कालावधीत सलग ८ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ३२,५००/-देय राहिल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु ३२,५००/-)
	दि. ०१ ऑक्टोंबर ते १५ डिसेंबर	१.या कालावधीत सलग ५ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ६,५००/-देय राहिल. २. या कालावधीत सलग ६ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ९,७५०/-देय राहिल. ३. या कालावधीत सलग ७ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १६,२५०/-देय राहिल. ४.या कालावधीत सलग ८ दिवस प्रति दिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ३२,५००/-देय राहिल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु ३२,५००/-)
		एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर रु. १३०,०००/-

सहपत्र-२

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन २०२०, २०२१ व २०२२

पिक: लिंबू (मृग बहार)

समाविष्ट जिल्हे : बीड, सांगली, औरंगाबाद, अकोला, वर्धा (एकुण जिल्हे - ५)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसुचित केलेल्या सहपत्र १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे महावेध प्रकल्पातर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधीत विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करुन देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळपिकाचे नाव	विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी	प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति/हेक्टर)
लिंबू (मृग बहार)	१) कमी पाऊस दि. १५जून ते १५ जूलै	१) या कालावधीमध्ये १०० मि. मि. व त्यापेक्षा कमी पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ३५,०००/- देय होईल. २) या कालावधीत १०० मि. मि. पेक्षा जास्त १५० मि.मि.पर्यंत पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.१७,५००/-देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ३५,०००/-)
	२) पावसाचा खंड दि. १६ जूलै ते १५ ऑगष्ट	१) सदर कालावधीमध्येसलग १५ ते २१ दिवसांचा पावसात खंड पडुनदिवसाचे जास्तीत जास्त तापमान कोणत्याही दिवशी ३५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १७,५००/- देय राहिल. २) सदर कालावधीत सलग २१ दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यास तसेच दिवसाचे जास्तीत जास्त तापमान सलग ३ दिवस ३५ डिग्री सेल्सिअस किंवा जास्तराहिल्यास रु.३५,०००/- नुकसान भरपाई देय राहिल. (२.५ मि.मि. पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडला तरी तो खंड समजण्यात येईल.) (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ३५,०००/-)
एकुण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर रु. ७०,०००/-		

सहपत्र-२
(आंबिया बहार)

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३

पिक : संत्रा (आंबिया बहार).

समाविष्ट जिल्हे : वर्धा, अकोला, हिंगोली, बीड. (एकूण जिल्हे-४)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसुचित केलेल्या सहपत्र १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे राज्य शासनाने महावेध प्रकल्पातर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधीत विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करून देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळपिकाचे नाव	हवामान धोका व कालावधी	प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रु)
संत्रा (आंबिया बहार)	१) अवेळी पाऊस दि. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर	सलग ७ दिवसात एकूण ३० मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. २०,०००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. २०,०००/-)
	२) कमी तापमान दि. १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी	१. सलग ५ दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु. ८,०००/- देय होईल. २. सलग ७ दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु. १२,०००/- देय होईल. ३. सलग ८ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु. २०,०००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. २०,०००/-)
	३) जास्त तापमान दि. १ मार्च ते ३१ मार्च	१. सलग ५ दिवस ४०.५ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. ८,०००/- देय होईल. २. सलग ७ दिवस ४०.५ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. १२,०००/- देय होईल. ३. सलग ८ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ४०.५ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. २०,०००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. २०,०००/-)
	४) जास्त तापमान दि. १ एप्रिल ते ३१ मे	१. सलग ५ दिवस ४५.५ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. ८,०००/- देय होईल. २. सलग ७ दिवस ४५.५ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. १२,०००/- देय होईल. ३. सलग ८ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ४५.५ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. २०,०००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. २०,०००/-)
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी		८०,०००
गारपीट		विमा संरक्षित रक्कम रु.
दि. १ जानेवारी ते ३० एप्रिल		२६,६६७
विमा धारक शेतकऱ्यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.		
एकूण विमा संरक्षित रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.)		८०,०००+२६,६६७ = १,०६,६६७

सहपत्र-२

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३

पिक: मोसंबी (आंबिया बहार)

समाविष्ट जिल्हे : बीड, हिंगोली, औरंगाबाद, वर्धा, अकोला. (एकूण जिल्हे - ५)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसुचित केलेल्या सहपत्र १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे राज्य शासनाने महावेध प्रकल्पातर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधीत विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करुन देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळपिकाचे नाव	हवामान धोका व कालावधी	प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रु)
मोसंबी (आंबिया बहार)	१) अवेळी पाऊस दि.१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर	सलग ४ दिवसात एकूण ३० मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रु. १३,३००/- देय होईल.
		सलग ५ दिवसात एकूण ३५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहिल्यास नुकसान भरपाई रु. २१,३००/- देय होईल.
		सलग ६ दिवसात एकूण ४० मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहिल्यास नुकसान भरपाई रु. २६,६००/- देय होईल.
		कमाल नुकसान भरपाई रक्कम रुपये २६,६००/- देय होईल.
	२) जास्त तापमान दि. १ मार्चते ३१ मार्च	दैनंदिन तापमान ३९ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास खालील प्रमाणे नुकसान भरपाई देय राहिल.
		१) सलग ३ दिवस रुपये ५,३६०/- देय.
		२) सलग ४ दिवसरु. १०,७००/-
		३) सलग ५ दिवसरु.१६,०००/-
		४) सलग ६ दिवसरु. २१,४००/-
	५) सलग ७ दिवसरु.२६,८००/-	
कमाल नुकसान भरपाई रक्कम रुपये २६,८००/- देय होईल.		
३) जास्त पाऊस दि. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर	सलग ७ दिवसात एकूण १५० मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रुपये १०,६००/- देय होईल.	
	सलग ७ दिवसात एकूण १७५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रुपये १६,७००/- देय होईल.	
	सलग ७ दिवसात एकूण २०० मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रुपये २६,६००/- देय होईल.	
	कमाल नुकसान भरपाई रक्कम रुपये २६,६००/- देय होईल.	
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी		८०,०००
गारपीट		विमा संरक्षित रक्कम रु.
दि. १ जानेवारी ते ३० एप्रिल		२६,६६७
विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल , ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.		
एकूण विमा संरक्षित रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.)		८०,०००+ २६,६६७ = १,०६,६६७

सहपत्र-२

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३

पिक :डाळिंब (आंबिया बहार)

समाविष्ट जिल्हे : सांगली, औरंगाबाद, बीड, अकोला, हिंगोली (एकूण जिल्हे-५)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसूचित केलेल्या सहपत्र १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे राज्य शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधीत विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करून देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळपिकाचे नाव	हवामान धोका प्रमाणके (ट्रिगर)	कालावधी व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर रु.)
डाळिंब	१) जादा तापमान दि. १ जानेवारी ते १५ मार्च	१. या कालावधीमध्ये कमाल तापमान ४१ डिग्री सेंल्सिअस व त्यापेक्षा जास्त सलग २ दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.१९,५००/- देय राहिल. २. या कालावधीमध्ये कमाल तापमान ४१ डिग्री सेंल्सिअस व त्यापेक्षा जास्त सलग ३ दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ३२,५००/- देय राहिल. ३. या कालावधीमध्ये कमाल तापमान ४१ डिग्री सेंल्सिअस व त्यापेक्षा जास्त सलग ४ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ६५,०००/- देय राहिल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ६५,०००/-)
	२) जास्त पाऊस व आर्द्रता दि. १ जुलै ते ३१ जूलै	१. या कालावधीमध्ये प्रतिदिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के आर्द्रता सलग ५ ते ६ दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १९,५००/- देय राहिल. २. या कालावधीमध्ये प्रतिदिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के आर्द्रता सलग ७ ते ८ दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ३२,५००/- देय राहिल. ३. या कालावधीमध्ये प्रतिदिन २५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के आर्द्रता सलग ९ व त्यापेक्षा जास्त दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ६५,०००/- देय राहिल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ६५,०००/-)
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी		टिप- कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. १,३०,०००/-
गारपीट		विमा संरक्षित रक्कम रु.
दि. १ जानेवारी ते ३० एप्रिल		४३,३३३
विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.		
एकूण विमा संरक्षित रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.)		१३०००० + ४३३३३ = १,७३,३३३

सहपत्र-२

पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३

पिक : काजू (आंबिया बहार)

समाविष्ट जिल्हे : ठाणे (एकूण जिल्हे-१)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसूचित केलेल्या सहपत्र १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे राज्य शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधित विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करून देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळ पिकाचे नाव	हवामान धोका व कालावधी	प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टररु)
काजू (आंबिया बहार)	१) अवेळी पाऊस दि. १ डिसेंबर ते ३१ मार्च	१. कोणत्याही एका दिवशी ५ मि.मि.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. १३,०००/- देय २. कोणत्याही सलग दोन दिवशी ५ मि.मि.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. २६,०००/- देय ३. कोणत्याही सलग तीन दिवशी ५ मि.मि.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ४५,५००/- देय ४. कोणत्याही सलग चार दिवशी ५ मि.मि.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ६५,०००/- देय (कमाल देय नुकसान भरपाई रक्कम रु. ६५,०००/-)
	२) कमी तापमान दि. १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी	१. सलग ३ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. १४,०००/- देय. २. सलग ४ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. २१,०००/- देय. ३. सलग ५ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. ३५,०००/- देय. (कमाल देय नुकसान भरपाई रक्कम रु. ३५,०००/-)
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी		१,००,०००/-
गारपीट		विमा संरक्षित रक्कम रु.
दि. १ जानेवारी ते ३० एप्रिल		३३,३३३/-
विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल , ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.		
एकूण विमा संरक्षित रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.)		१,००,०००/- + ३३,३३३/- = १,३३,३३३/-

सहपत्र-२

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३

पिक : केळी (आंबिया बहार)

समाविष्ट जिल्हे : हिंगोली, सांगली, अकोला, औरंगाबाद, वर्धा, बीड, ठाणे (एकूण जिल्हे-७)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसूचित केलेल्या सहपत्र १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे राज्य शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधीत विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करून देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळपिकाचे नाव	हवामान धोका व कालावधी	प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रु.)
केळी (आंबिया बहार)	१) कमी तापमान दि. १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी	१.सलग ५ ते ७ दिवस किमान तापमान ८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रु. ९,०००/- देय होईल. २.सलग ८ ते ११ दिवस किमान तापमान ८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रु. १३,५००/- देय होईल. ३.सलग १२ ते १५ दिवस किमान तापमान ८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रु. २२,५००/- देय होईल. ४.सलग १६ किंवा त्यापेक्षा जास्त दिवस किमान तापमान ८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रु. ४५,०००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ४५,०००/-)
	२) वेगाचा वारा दि. १ फेब्रुवारी ते ३० जून (दि. २२/०१/२०१६ च्या शासन परिपत्रकान्वये नुकसान ठरविण्यासाठी पंचनामा कार्यपद्धती निश्चित केले नुसार विमा भरपाई देय होईल.)	या कालावधीमध्ये ४० कि.मी. प्रति तास अथवा त्यापेक्षा जास्त वेगाने वारे वाहिल्याची नोंद संदर्भ हवामान केंद्रावर झाल्यास विमा धारक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानग्रस्त केळी पिकाची माहिती कृषि विभाग / विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे. संबंधित विमा कंपनी, महसूल, विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. फक्त संदर्भ हवामान केंद्रावरील वेगाच्या वाऱ्याची नोंद ही नुकसान भरपाईसाठी पात्र होणार नाही. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ५०,०००/-)
	३) जादा तापमान दि. १ मार्च ते ३१ मार्च	१. या कालावधी मध्ये सलग ५ ते ७ दिवस ४२ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु. ९,०००/- देय होईल. २. या कालावधी मध्ये सलग ८ किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ४२ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु.२२,५००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. २२,५००/-)
	जादा तापमान दि. ०१ एप्रिल ते ३१ मे	१. या कालावधी मध्ये सलग ८ ते १४ दिवस ४५ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु. १३,५००/- देय होईल. २. या कालावधी मध्ये सलग १५ किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ४५ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु. ४५,०००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ४५,०००/-)
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर		१,४०,०००/-
गारपीट		विमा संरक्षित रक्कम रु.
दि. १ जानेवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१		४६,६६७/-
विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसान ग्रस्त फळपिकाची माहिती विमाकंपनीस / संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषिविभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.		
एकूण विमा संरक्षित रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.)		१,४०,००० + ४६,६६७ = १,८६,६६७/-

सहपत्र-२

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३

पिक : द्राक्ष - ब (आंबिया बहार)

द्राक्ष (ब) -समाविष्ट जिल्हे- सांगली, औरंगाबाद, बीड (एकुण ३)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसुचित केलेल्या सहपत्र १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे राज्य शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधीत विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करुन देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळपिकाचे नाव	विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व प्रमाणके	विमा संरक्षण कालावधी व नुकसान भरपाईची रक्कम (प्रती हेक्टर रुपये)		
		दि. १६ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर	दि. ८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर	दि. १ डिसेंबर ते ३१ मार्च
ब)द्राक्ष (आंबिया बहार)	अवेळी पाऊस प्रती दिन (मि.मि)	टप्पा- १	टप्पा- २	टप्पा - ३
	(>=४) ४ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त	४,१००	१०,६००	१०,९००
	(>=११) ११ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त	६,३००	१५,९००	२१,५००
	(>=२१) २१मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त	८,४००	३१,९००	२६,८००
	(>=३१) ३१ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त	१०,६००	४८,०००	४२,८००
	(>=४१) ४१ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त	१५,७००	१,२८,६००	५३,००० + पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील शिल्लक रकमेच्या ५० टक्के रक्कम देय.
	(>=५१) ५१ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त	४२,२००	१,९२,०००	८५,८०० + पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील शिल्लक रकमेच्या १०० टक्के रक्कम देय.
	टप्प्यानुसार अधिकतम नुकसान भरपाई रक्कम	४२,२००	१,९२,०००	८५,८००
	सर्वटप्पे मिळून अधिकतम रक्कम रुपये	३,२०,०००/-		
	गारपीट		विमा संरक्षित रक्कम	
दि. १ जानेवारी ते ३० एप्रिल		१,०६,६६७		
विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल , ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.				
एकुण विमा संरक्षित रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रति हे.)		३,२०,००० +१,०६,६६७ = ४,२६,६६७/-		
विमा संरक्षण कालावधीमध्ये संबंधीत हवामान धोका एकापेक्षा अधिकवेळा लागू झाला तरी कमाल नुकसान भरपाई एकदाच देय राहिल.				

सहपत्र-२

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३

पिक : आंबा (आंबिया बहार)

समाविष्ट जिल्हे : समुह क्र. १ - ठाणे (एकूण जिल्हे-१)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसुचित केलेल्या सहपत्र १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे राज्य शासनाने महावेध प्रकल्पातर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधीत विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करून देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळपिकाचे नाव	विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी)	प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर रुपये
आंबा	१) अवेळी पाऊस दि.१ डिसेंबर ते ३१ मार्च	१. या कालावधीमध्ये कोणत्याही १ दिवस ५ मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु. १०,४५०/- देय. २. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग २ दिवस ५ मी. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु. १९,०००/- देय. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. १९,०००/-)
	दि. ०१ एप्रिल ते १५ मे	१.या कालावधीमध्ये २५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस कोणत्याही एका दिवसात झाल्यास रक्कम रु ९६८० /- देय होईल. २.या कालावधीमध्ये २५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग दोन दिवस झाल्यास रक्कम रु १४,५२० /- देय होईल. ३. या कालावधीमध्ये २५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग तीन दिवस झाल्यास रक्कम रु २४,२००/- देय होईल. ४. या कालावधीमध्ये २५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग चार दिवस झाल्यास रक्कम रु ४८,४००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. ४८,४००/-)
	२) कमी तापमान दि. १ जानेवारी ते १५ मार्च	१. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग ३ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. ४,३००/- देय. २. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग ४ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. ८,५८०/- देय. ३. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग ५ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. १२,२००/- देय. ४. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग ६ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. १६,५००/- देय. ५. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग ७ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. २४,२००/- देय. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. २४,२००/-)
	३) जास्त तापमान दि.१ मार्च ते १५ मे	१. सलग कोणत्याही ३ दिवस ३७ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.६१०० /-देय. २.सलग कोणत्याही ४ दिवस ३७ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.१२,२००/- देय. ३. सलग कोणत्याही ५ दिवस ३७ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.१८,३००/-देय. ४. सलग कोणत्याही ६ दिवस ३७ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.२४,४००/-देय. ५. सलग कोणत्याही ७ दिवस ३७ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.३६,३००/-देय. ६. सलग कोणत्याही ८ किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ३७ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त

	तापमान राहिल्यास रक्कम रु.४८,४००/-देय. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु ४८,४००/-)
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रतिक्वटरी रु	१,४०,०००/-
गारपीट	विमा संरक्षित रक्कम रु.
दि. १ फेब्रुवारी ते ३१ मे	४६,६६७/-
विमा धारक शेतकऱ्यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.	
एकूण विमा संरक्षित रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.)	१,४०,००० + ४६,६६७ = १,८६,६६७/-

सहपत्र-२

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३

पिक : आंबा (आंबिया बहार)

समाविष्ट जिल्हे : समुह क्र. २ - औरंगाबाद, बीड (एकूण जिल्हे-२)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसुचित केलेल्या सहपत्र १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे राज्य शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधित विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करुन देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळपिकाचे नाव	विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी)	प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर रुपये
आंबा	१) अवेळी पाऊस दि. १ जानेवारी ते ३१ मार्च	१. कोणत्याही सलग २ दिवस ५ मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १०,४५०/- देय होईल. २. कोणत्याही सलग ३ दिवस ५ मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १९,०००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. १९,०००/-)
	अवेळी पाऊस दि. ०१ एप्रिल ते ३१ मे	१.कोणत्याही सलग ४ दिवस ५ मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. २४,२००/- देय होईल. २. कोणत्याही सलग ५ दिवस ५ मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ४८,४००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु ४८,४००/-)
	२) कमी तापमान दि.१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी	१. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग ३ दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ४,३००/- देय होईल. २. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग ४ दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ८,५८०/- देय होईल. ३. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग ५ दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १२,२००/- देय होईल. ४. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग ६ दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १६,५००/- देय होईल. ५. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग ७ किंवा त्यापेक्षा जास्त दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. २४,२००/- देय होईल.

	(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. २४,२००/-)
३) जास्त तापमान दि. १ मार्च ते ३१ मार्च	१. दैनदिन कमाल तापमान सलग ३ दिवस ४० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.१२,१००/- देय होईल. २. दैनदिन कमाल तापमान सलग ४ दिवस ४० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.२४,२००/- देय होईल. ३. दैनदिन कमाल तापमान सलग ५ दिवस ४० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.३६,३००/- देय होईल. ४. दैनदिन कमाल तापमान सलग ६ किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ४० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.४८,४००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. ४८,४००/-)
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर	१,४०,०००
गारपीट	विमा संरक्षित रक्कम रु.
दि. १ फेब्रुवारी ते ३१ मे	४६,६६७
विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबंधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.	
एकूण विमा संरक्षित रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.)	१,४०,००० + ४६,६६७ = १,८६,६६७

सहपत्र-२

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३

पिक : आंबा (आंबिया बहार)

समाविष्ट जिल्हे : समुह क्र. ३ - सांगली (एकूण जिल्हे-१)

वर नमूद केलेल्या जिल्हयातील अधिसूचित केलेल्या सहपत्र १ मधील महसूल मंडळात तसेच शासन निर्णयातील सहपत्र - ३ मध्ये नमूद केलेल्या विमा कंपनी मार्फत लागू करण्यात येईल.

संदर्भ हवामान केंद्र हे राज्य शासनाने महावेध प्रकल्पातर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेले स्वयंचलीत हवामान केंद्र राहिल. सदर हवामान केंद्रात नोंदविली जाणारी हवामानाची प्रमाणीत आकडेवारी संबंधीत विमा कंपनी दर पंधरवाड्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देईल. ही आकडेवारी कृषि विभागास व शासनास वेळेवर उपलब्ध करून देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे.

फळपिकाचे नाव	विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी)	प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर रुपये
आंबा	१) अवेळी पाऊस दि. १ जानेवारी ते ३१ मार्च	१. कोणत्याही सलग ३ दिवस ५ मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १०,४५०/- देय होईल. २. कोणत्याही सलग ४ दिवस ५ मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १९,०००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. १९,०००/-)
	अवेळी पाऊस दि. १ एप्रिल ते ३१ मे	१. कोणत्याही सलग ५ दिवस ५ मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. २४,२००/- देय होईल. २. कोणत्याही सलग ६ किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ५ मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ४८,४००/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु ४८,४००/-)
	२) जास्त तापमान दि. १ मार्च ते ३१ मार्च	१. दैनदिन कमाल तापमान सलग ३ दिवस ३८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.१२,१००/- देय होईल. २. दैनदिन कमाल तापमान सलग ४ दिवस ३८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त

	<p>राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.२४,२००/- देय होईल.</p> <p>३. दैनंदिन कमाल तापमान सलग ५ दिवस ३८ डिग्रीसेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.३६,३००/- देय होईल.</p> <p>४. दैनंदिन कमाल तापमान सलग ६ किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ३८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.४८,४००/- देय होईल.</p> <p>(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु ४८,४००/-)</p>
<p>१) कमी तापमान दि. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी</p>	<p>१. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग ३ दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ४,३००/- देय होईल.</p> <p>२. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग ४ दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ८,५८०/- देय होईल.</p> <p>३. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग ५ दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १२,२००/- देय होईल.</p> <p>४. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग ६ दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १६,५००/- देय होईल.</p> <p>५. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग ७ किंवा त्यापेक्षा जास्त दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. २४,२००/- देय होईल.</p> <p>(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. २४,२००/-)</p>
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर	१,४०,०००
गारपीट	विमा संरक्षित रक्कम रु.
दि. १ फेब्रुवारी ते ३१ मे	४६,६६७
<p>विमा धारक शेतकऱ्यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.</p>	
एकूण विमा संरक्षित रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.)	१,४०,००० + ४६,६६७ = १,८६,६६७

सहपत्र -३
पुनरचित हवामान आधारीत पीक विमा

विमा दराची परीगणना (विमा कंपनीने सादर केलेल्या (L-१) कमीत कमी विमा दरानुसार)
मुग बहार

अ. क्र.	जिल्हा	फळपिकाचे नाव	विमा सरंक्षित रक्कम	विमा कंपनीने दिलेली विमा दर	विमा दरात शेतकरी हिस्सा	विमा दरात केंद्राचा हिस्सा	विमा दरात राज्याचा हिस्सा	एकूण विमा हप्ता	शेतकऱ्याकरिता विमा दर
समूह - २									
१	बीड	डाळिंब	१३००००	१५.००	६५००	६५००	६५००	१९५००	५.००
		मोसंबी	८००००	४०.००	४०००	१००००	१८०००	३२०००	५.००
		संत्रा	८००००	५५.००	४०००	१००००	३००००	४४०००	५.००
		चिकू	६००००	१५.००	३०००	३०००	३०००	९०००	५.००
		लिंबू	७००००	५३.००	३५००	८७५०	२४८५०	३७९००	५.००
२	औरंगाबाद	पेरु	६००००	२०.००	३०००	४५००	४५००	१२०००	५.००
		मोसंबी	८००००	१३.५०	४०००	६६००	२००	१०८००	५.००
		डाळिंब	१३००००	१०.००	६५००	३२५०	३२५०	१३०००	५.००
		लिंबू	७००००	४०.००	३५००	८७५०	१५७५०	२८०००	५.००
		चिकू	६००००	१५.००	३०००	३०००	३०००	९०००	५.००
३	अकोला	संत्रा	८००००	३५.००	४०००	१००००	१४०००	२८०००	५.००
		मोसंबी	८००००	२०.००	४०००	६०००	६०००	१६०००	५.००
		लिंबू	७००००	३३.००	३५००	८७५०	१०८५०	२३९००	५.००
४	सांगली	डाळिंब	१३००००	११.८०	६५००	४४२०	४४२०	१५३४०	५.००
		पेरु	६००००	२०.००	३०००	४५००	४५००	१२०००	५.००
		लिंबू	७००००	४५.००	३५००	८७५०	१९२५०	३९५००	५.००
५	वर्धा	संत्रा	८००००	२०.००	४०००	६०००	६०००	१६०००	५.००
		मोसंबी	८००००	२०.००	४०००	६०००	६०००	१६०००	५.००
		लिंबू	७००००	१५.००	३५००	३५००	३५००	१०५००	५.००
६	ठाणे	चिकू	६००००	६५.००	३०००	७५००	२८५००	३९०००	५.००
७	हिंगोला	संत्रा	८००००	३०.००	४०००	१००००	१००००	२४०००	५.००
		मोसंबी	८००००	२०.००	४०००	६०००	६०००	१६०००	५.००

सहपत्र -३
पुनरचित हवामान आधारीत पीक विमा
विमा दराची परीगणना (विमा कंपनीने सादर केलेल्या (L-१) कमीत कमी विमा दरानुसार)
आंबिया बहार

अ.क्र.	जिल्हा	पिकाचे नांव	विमा संरक्षित रक्कम	विमा कंपनीने दिलेला विमा दर	विमा दरात शेतकरी हिस्सा	विमा दरात केंद्राचा हिस्सा	विमा दरात राज्याचा हिस्सा	एकुण विमा हप्ता	शेतकऱ्यां करिता विमा दर %
समूह - २									
१	बीड	संत्रा	८००००	२०.००	४०००	६०००	६०००	१६०००	५.००
		मोसंबी	८००००	४०.००	४०००	१००००	१८०००	३२०००	५.००
		डाळिंब	१३००००	१५.००	६५००	६५००	६५००	१९५००	५.००
		द्राक्ष	३२००००	३०.००	१६०००	४००००	४००००	९६०००	५.००
		केळी	१४००००	२२.००	७०००	११९००	११९००	३०८००	५.००
		आंबा	१४००००	३५.००	७०००	१७५००	२४५००	४९०००	५.००
२	औरंगाबाद	मोसंबी	८००००	३३.००	४०००	१००००	१२४००	२६४००	५.००
		डाळिंब	१३००००	१५.००	६५००	६५००	६५००	१९५००	५.००
		द्राक्ष	३२००००	३०.००	१६०००	४००००	४००००	९६०००	५.००
		केळी	१४००००	२२.००	७०००	११९००	११९००	३०८००	५.००
		आंबा	१४००००	२९.५०	७०००	१७१५०	१७१५०	४१३००	५.००
३	अकोला	संत्रा	८००००	२०.००	४०००	६०००	६०००	१६०००	५.००
		मोसंबी	८००००	४०.००	४०००	१००००	१८०००	३२०००	५.००
		डाळिंब	१३००००	२०.००	६५००	९७५०	९७५०	२६०००	५.००
		केळी	१४००००	२५.००	७०००	१४०००	१४०००	३५०००	५.००
४	सांगली	डाळिंब	१३००००	१५.००	६५००	६५००	६५००	१९५००	५.००
		द्राक्ष	३२००००	१०.५०	१६०००	८८००	८८००	३३६००	५.००
		केळी	१४००००	२२.००	७०००	११९००	११९००	३०८००	५.००
		आंबा	१४००००	२५.००	७०००	१४०००	१४०००	३५०००	५.००
५	वर्धा	संत्रा	८००००	२०.००	४०००	६०००	६०००	१६०००	५.००
		मोसंबी	८००००	२५.००	४०००	८०००	८०००	२००००	५.००
		केळी	१४००००	२२.००	७०००	११९००	११९००	३०८००	५.००
६	ठाणे	केळी	१४००००	२२.००	७०००	११९००	११९००	३०८००	५.००
		आंबा	१४००००	३०.००	७०००	१७५००	१७५००	४२०००	५.००
		काजू	१०००००	४०.००	५०००	१२५००	२२५००	४००००	५.००
७	हिंगोली	संत्रा	८००००	२०.००	४०००	६०००	६०००	१६०००	५.००
		मोसंबी	८००००	३०.००	४०००	१००००	१००००	२४०००	५.००
		डाळिंब	१३००००	२०.००	६५००	९७५०	९७५०	२६०००	५.००
		केळी	१४००००	२३.००	७०००	१२६००	१२६००	३२२००	५.००

सहपत्र - ३

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना - फळपिक निहाय गारपीट विमा संरक्षित, गारपीट विमा दर, केंद्र व राज्य शासन आणि शेतक-यांनी गारपीटी करीता भरावयाची विमा दर रक्कम.

अ.क्र.	जिल्हा	पिकाचे नांव	विमा कंपनीचे नाव	विमा संरक्षित रक्कम	विमा कंपनीने दिलेला विमा दर	विमा दरात शेतकरी हिस्सा	विमा दरात राज्याचा हिस्सा	एकुण विमा हप्ता	शेतकऱ्याकरिता विमा दर %
समुह - २									
१	बीड	संत्रा	भारतीय कृषि विमा कंपनी	२६६६७	२०.००	१३३३	४०००	५३३३	५.००
		मोसंबी		२६६६७	२०.००	१३३३	४०००	५३३३	५.००
		डालिंब		४३३३३	२०.००	२१६७	६५००	८६६७	५.००
		द्राक्ष		१०६६६७	२२.००	५३३३	१८१३३	२३४६७	५.००
		केळी		४६६६७	२०.००	२३३३	७०००	९३३३	५.००
		आंबा		४६६६७	२०.००	२३३३	७०००	९३३३	५.००
२	औरंगाबाद	मोसंबी		२६६६७	२०.००	१३३३	४०००	५३३३	५.००
		डालिंब		४३३३३	२०.००	२१६७	६५००	८६६७	५.००
		द्राक्ष		१०६६६७	२२.००	५३३३	१८१३३	२३४६७	५.००
		केळी		४६६६७	२०.००	२३३३	७०००	९३३३	५.००
		आंबा		४६६६७	२०.००	२३३३	७०००	९३३३	५.००
३	अकोला	संत्रा		२६६६७	२०.००	१३३३	४०००	५३३३	५.००
		मोसंबी		२६६६७	२०.००	१३३३	४०००	५३३३	५.००
		डालिंब		४३३३३	२०.००	२१६७	६५००	८६६७	५.००
		केळी		४६६६७	२०.००	२३३३	७०००	९३३३	५.००
४	सांगली	डालिंब		४३३३३	२०.००	२१६७	६५००	८६६७	५.००
		द्राक्ष		१०६६६७	२२.००	५३३३	१६०००	२३४६७	५.००
		केळी		४६६६७	२०.००	२३३३	७०००	९३३३	५.००
		आंबा		४६६६७	२०.००	२३३३	७०००	९३३३	५.००
५	वर्धा	संत्रा		२६६६७	२०.००	१३३३	४०००	५३३३	५.००
		मोसंबी		२६६६७	२०.००	१३३३	४०००	५३३३	५.००
		केळी		४६६६७	२०.००	२३३३	७०००	९३३३	५.००
६	ठाणे	केळी		४६६६७	२०.००	२३३३	७०००	९३३३	५.००
		आंबा		४६६६७	२०.००	२३३३	७०००	९३३३	५.००
		काजू	३३३३३	२०.००	१६६७	५०००	६६६७	५.००	
७	हिंगोली	संत्रा	२६६६७	२०.००	१३३३	४०००	५३३३	५.००	
		मोसंबी	२६६६७	२०.००	१३३३	४०००	५३३३	५.००	
		डालिंब	४३३३३	२०.००	२१६७	६५००	८६६७	५.००	
		केळी	४६६६७	२०.००	२३३३	७०००	९३३३	५.००	